



टिळक विद्यापीठाला आयएसओ 21001:2018 मानांकन प्रदान

आयएसओ मानांकन मिळविणारे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. हा केवळ 'टिमवि'चा गौरव नसून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा गौरव आहे. या गौरवामुळे शिक्षण क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल, असे गौरवोद्गापर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी काढले.

आयएसओचे अधिकारी महेश मालपाठक यांनी काल टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला 'आयएसओ 21001:2018' मानांकन प्रदान केले. याच कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी लिहिलेल्या 'जाणिवा कर्मयोगाच्या' या पुस्तकाचे प्रकाशन राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्रभारी कुलगुरू डॉ. गीताली टिळक, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक, प्र-कुलसचिव अभिजीत जोशी, सचिव अजित खाडीलकर, आयएसओचे पुणे विभागाचे प्रमुख अनिल कदम उपस्थित होते.

विखे-पाटील म्हणाले, लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रीय शिक्षणाचा वारसा चालविण्याचे कार्य टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अविरत करत आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. त्यामुळे हे विद्यापीठ शैक्षणिक संस्थांसमोर आदर्श विद्यापीठ ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या गरजेनुसार शिक्षण देण्यात हे विद्यापीठ अग्रेसर आहे. काळाची पावले ओळखून विद्यापीठाने अभ्यासक्रम व शिक्षण पद्धतीत बदल केले आहेत. त्यामुळे या विद्यापीठाची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्याकडे दूरदृष्टी आहे. साधी राहणी आणि उच्च विचारणीद्वारे ते लोकमान्यांच्या राष्ट्रीय शिक्षणाची धुरा समर्थपणे विद्यापीठाच्या माध्यमातून चालवीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.



डॉ. दीपक टिळक म्हणाले, 'जाणिवा कर्मयोगाच्या' या पुस्तकात विविध विषयांवरील लेख आहेत. मात्र, या लेखात लोकमान्यांच्या कर्मयोगाच्या विचाराचा धागा आहे. तसेच गीतारहस्याची बैठक आहे. मात्र, आता समाज बदलला आहे. संकल्पनाही बदलल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तरूणाईला सोप्या भाषेत लोकमान्यांचे विचार सांगण्याची गरज आहे. त्यामुळे सोप्या भाषेत लोकमान्यांचे विचार पुस्तकातून मांडले आहेत. डॉ. गीताली टिळक म्हणाल्या, लोकमान्य टिळक यांची राष्ट्रीय व रोजगाराभिमुख शिक्षण पद्धती विद्यापीठाने राबविली. गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक शिक्षणामुळे विद्यापीठाचा सन्मान झाला. विद्यापीठातील विविध विभागाने कायमच शैक्षणिक दर्जाची उंची टिकवून ठेवली. आयएसओ मानांकन प्रक्रिया राबविताना विद्यापीठाचा शैक्षणिक उद्देश सर्व घटकांनी समजून घेतला. या प्रक्रियेमुळे विद्यापीठासमोरील आव्हाने, कमतरता आणि संधी समजून घेता आल्या; हे आयएसओ मानांकन मिळविण्यात विद्यापीठाच्या सर्व घटकांचा समावेश आहे.

महेश मालपाठक म्हणाले, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे ऐतिहासिक वारसा लाभलेले विद्यापीठ आहे. विद्यापीठाचा प्रदीर्घ शैक्षणिक प्रवास आहे. देशाच्या विकासात विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. ब्रिटिश स्टॅंडर्ड इन्स्टिट्यूट ही जुनी संस्था आहे. या संस्थेमार्फत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला आयएसओ मानांकन प्रदान करताना मनस्वी आनंद होत आहे. आयएसओ 21001:2018 मानांकन मिळवणारे टिमवि हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. विद्यापीठातील विविध विभागांत गुणवत्तापूर्ण शिक्षण व सोयी-सुविधा देण्यात येतात. हे मानांकन शैक्षणिक संस्थेसाठी असून अतिशय काटेकोरपणे तपासणी करून मानांकन जाहीर करण्यात येते, असेही त्यांनी नमूद केले. अंबर बेहरे व प्रा. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले. लोकमान्य हेच आत्मनिर्भर भारताचे प्रेरणास्थानकेंद्र सरकारतर्फे आत्मनिर्भर भारताची संकल्पना राबविली जात आहे. मात्र, या संकल्पनेचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक आहेत. नवीन शिक्षण धोरणातही लोकमान्यांच्या राष्ट्रीय शिक्षणावर भर देण्यात आला आहे. रोजगार, नोकरी आणि समाजाच्या गरजेनुसार शिक्षणाचा त्यात समावेश करण्यात आला आहे. विदेशातील अनेक नामांकित विद्यापीठांचे कॅम्पस आपल्याकडे येत आहेत. त्यामुळे जगाच्या तुलनेत आपण शिक्षणात कोठे आहोत. हे कळण्यास मदत होणार आहे. लोकमान्य हे देशाचे स्फूर्ती स्थान आहेत. त्यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या विद्यापीठाला जयंतराव टिळक यांचा वारसा लाभला असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. तोच वारसा डॉ. टिळक पुढे चालवत आहेत.